

दिनांक-२८ जुलै २०१४ चे शासन
परिपत्रकानुसार करावयाच्या
कार्यवाहीबाबत.

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग
शासन परिपत्रक क्रमांक: न्यायाप्र-२०१४/प्र.क्र.३२९/आस्था-१०
बांधकाम भवन, २५, मईबान पथ,
फोर्ट, मुंबई- ४०० ००१,
तारीख: २६ फेब्रुवारी २०१९

वाचा ६

- १) शासन निर्णय ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्र.नियुक्ती-१००३/प्र.क्र.२९५१/१४, दि.२०.५.१९९९.
- २) शासन निर्णय ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्र.स्थाअस-२००२/प्र.क्र.४२१/आस्था-९, दि.५.८.२००३.
- ३) शासन पत्र ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्र.पदनि-२६०५/प्र.क्र.७५०/आस्था-१०, दि.२२.६.२००७.
- ४) शासन पत्र ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्र.पदनि-२६०५/प्र.क्र.७५०/आस्था-१०, दि.२९.९.२००८
- ५) शासन परिपत्रक ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्रमांक-पदनि-३९०८/प्र.क्र.५८६/आस्था-१०, दिनांक-२३ ऑगस्ट २०१०.
- ६) शासन परिपत्रक ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्र.पदनि-२०१२/प्र.क्र.२२९/आस्था-१०, दि-२८ जुलै २०१४.

शासन परिपत्रक

स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या संवर्गातील कर्मचा-यांना कालबद्ध पदोन्नती/सुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजनेतील पहिला लाभ व दुसरा लाभ देण्याबाबत उपरोक्त संदर्भीय क्र.६ प्रमाणे शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.

२. उपरोक्त विषयावरील दि.२८ जुलै २०१४ चे ग्रामविकास विभागाचे परिपत्रक भावी (prospective) पद्धतीने लागू करण्याबाबत विधी व न्याय विभागाचे अभिप्राय घेण्यात आले असून त्यानुसार सूचना देण्यात येते की, सदर परिपत्रकाचा उद्देश हा त्या परिपत्रकापूर्वी निर्गमित करण्यात आलेल्या व परिपत्रकात संदर्भित करण्यात आलेल्या शासन निर्णय/प्रशासकीय आदेश यांचे संदर्भात स्पष्टीकरण देण्याचा आहे. सदर परिपत्रक हे या संदर्भातील पूर्वीच्या शासन निर्णयासह वाचणे आवश्यक आहे. त्यामुळे हे परिपत्रक या विषयासंदर्भात पूर्वी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयांचे व त्या अनुषंगाने

निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांबाबत लागू होते. तसेच यापुढे ही कार्यवाही करताना संदर्भाधीन परिपत्रकाद्वारे दिलेल्या सूचना विचारात घेऊन कार्यवाही करणे आवश्यक आहे.

३. यासंदर्भात स्पष्ट करण्यात येते की, प्रस्तुत प्रकरणात मा.न्यायालयाने वसुलीबाबत प्रतिबंधात्मक आदेश दिले असले तरी, शासन परिपत्रक दि.२८ जुलै २०१४ नुसार, चूकीच्या वेतन निश्चितीमुळे जे अतिरिक्त रक्कमेचे प्रदान झालेले आहे, ती चूकीची वेतननिश्चिती दुरुस्त करण्याबाबत मा.न्यायालयाने प्रतिबंध केलेला नाही ही बाब विचारात घेता या प्रकरणात खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहेत .

(१) अ) सेवानिवृत्त वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचा-यांना करण्यात आलेल्या अतिप्रदानाची वसूली करण्यात येवू नये.

आ) निवृत्तीच्या उंबरठ्यावर असणा-या वर्ग-३ व वर्ग-४ च्या कर्मचा-यांकडून अतिप्रदानाची वसूली करण्यात येवू नये.

इ) पाच वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी अतिप्रदान करण्यात आले असल्यास वसूली करण्यात येवू नये .

ई) चूकीने लाभ देण्यात आले असल्यास त्या चूकीची दुरुस्ती करण्यात यावी.

उ) दि.२८ जुलै २०१४ चे परिपत्रक हे त्या परिपत्रकात संदर्भ म्हणून नमूद केलेल्या व परिपत्रकांपूर्वी निर्गमित केलेल्या शासन निर्णय/परिपत्रक/पत्रे या संदर्भात नेमकी काय कार्यवाही करावयाची आहे याबाबत मार्गदर्शन आहे.

(२) तसेच सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या व सेवेतील कर्मचा-यांच्या संदर्भात चूकीच्या पद्धतीने वेतन निश्चिती केली असल्यास तात्काळ विहित पद्धतीने त्या वेतन निश्चितीमध्ये विहित कार्यपद्धतीनुसार सुधारणा करून नव्याने वेतन निश्चिती करण्यात यावी.

४. तसेच उपरोक्त 'अ ते इ ' मध्ये न बसणा-या कर्मचा-यांना अतिरिक्त वेतन प्रदान झाले असल्यास त्याची वसूली पुढील १ वर्षात समप्रमाणात करण्यात यावी. तसेच ज्या अधिकारी/कर्मचा-याच्या चूकीच्या कार्यवाहीमुळे संबंधितांना अतिप्रदान झाले आहे त्या अधिकारी/कर्मचा-यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१९०२२६१४४३२१२०२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(र.ई.गिरी)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत, १. मा.मंत्री (ग्रामविकास) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई-३२.

२. मा.राज्यमंत्री (ग्रामविकास) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई-३२
३. मुख्य सचिव यांचे स्वीय सहाय्यक.
४. सर्व अप्पर मुख्य सचिव .सचिव यांचे स्वीय सहाय्यक/प्रधान सचिव/
५. सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग.
६. सर्व विभागीय आयुक्त
७. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.
८. सर्व मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद.
९. सर्व सहसचिवकक्ष अधिकारी/अवर सचिव/उपसचिव/, ग्रामविकास विभाग मंत्रालय, मुंबई-३२.
१०. निवडनस्ती आस्था.१०